

राष्ट्रीय सेवा योजना
राज्यस्तरीय पुरस्कार २०१५-१६.

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: राईपु- २०१६/(४०/१६)/साशि-७
मंत्रालयीन कक्ष, एलफिस्टन तंत्र विद्यालय परिसर
३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, मुंबई ४०० ००९
तारीख: २७ जुलै, २०१६

संदर्भ : शासन पत्र क्रमांक : राईपु- २०१६ / (प्र.क्र.४०/१६)/साशि-७, दिनांक ११ फेब्रुवारी, २०१६

प्रस्तावना :

केंद्र शासनाच्या पध्दतीवर आधारित राज्यस्तरावर राज्याचा रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासून सुरु करण्यात आली. त्यानुसार विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात आला

शासन निर्णय :

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने खाली नमूद केल्याप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे.

(१) सर्वोत्कृष्ट विद्यापीठ (स्मृतिचिन्ह)

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव
१	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

(२) सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक (स्मृतिचिन्ह व रु. १०,०००/-)

अ.क्र.	कार्यक्रम समन्वयकाचे नांव	विद्यापीठाचे नाव
१	डॉ. भाऊ दायदार	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

(३) कार्यक्रम समन्वयक प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार

अ.क्र.	कार्यक्रम समन्वयकाचे नांव	विद्यापीठाचे नाव
१	डॉ. बब्रुवान नामदेव कांबळे	सोलापूर विद्यापीठ सोलापूर
२	श्री. संजय दिनकरराव कोकाटे	डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

(४) सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार (स्मृतिचिन्ह व रु. ५,०००/- प्रत्येकी)

अ.क्र.	कार्यक्रम अधिका-यांचे नांव	महाविद्यालय/विद्यापीठ
१	डॉ.शिवराज चंद्रकांत बोकडे	यशवंत महाविद्यालय, नांदेड, (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
२	श्री. विजय संपतराव फाळके	इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड इंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, पुणे (भारती विद्यापीठ विश्वविद्यालय)
३	डॉ. केशव माणिक वाळके	मातृसेवा संघ समाजकार्य संस्था, बजाजनगर, नागपूर, (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर)
४	प्रा. संतोष पांडुरंगजी बनसोड	कला महाविद्यालय, बडनेरा, जि. अमरावती, (संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती)

(५) सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

अ.क्र.	महाविद्यालयांचे नावे	विद्यापीठ
१	यशवंत महाविद्यालय, नांदेड,	स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
२	इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड इंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, पुणे	भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे
३	मातृसेवा संघ समाजकार्य संस्था, बजाजनगर, नागपूर,	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
४	कला महाविद्यालय, बडनेरा, जि. अमरावती,	संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

(६) कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार

अ.क्र.	कार्यक्रम अधिका-यांचे नांव	महाविद्यालय/विद्यापीठ
१	डॉ. विरभद्र चनबस दंडे	द. भ. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर, (सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)
२	डॉ. पुरुषोत्तम विष्णू देशमुख	डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
३	प्रा. डॉ. आदिनाथ जालिंदर मोरे	नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगांव, ता. निफाड, जि. नाशिक, (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)

४	प्रा. सौ. स्वाती एम. देशमुख,	सौ. वसुधाताई देशमुख कृषि महाविद्यालय, बोडणा ता. जि. अमरावती, (डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला)
५	डॉ. सौ. स्नेहल मकरंद राजहंस,	कृष्णा महाविद्यालय, रेटरे बु. जि. सातारा, (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
६	प्रा. केतन आर. रावल	एम. पी. व्ही. वालीया महाविद्यालय, बोरीवली (मुंबई विद्यापीठ, मुंबई)
७	श्री. नितीन स. पवार	डॉ. भानुबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स, माटुंगा, मुंबई, (एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई)
८	प्रा. डॉ. विजया यादवराव गेडाम	डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर, (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली)
९	प्रा. संदीप उत्तमराव सुर्यवंशी	कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक, (महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,)
१०	डॉ. स्वानंद नारायण शुक्ल	मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल, (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक)
११	श्री. अभिजित कलीचंद कंडेरे,	राजीव गांधी कृषि महाविद्यालय, जितूर रोड परभणी, (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

(७) सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार : (स्मृतिचिन्ह व रु. २,०००/- प्रत्येकी)

अ.क्र.	स्वयंसेवकाचे नांव	महाविद्यालय/विद्यापीठ
१	कु. शानेदिवान सोनिया राजेखान,	विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
२	कु. नम्रता श्रीधर शिंदे,	कृषि महाविद्यालय, दापोली, जिल्हा रत्नागिरी, (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)
३	श्री शेख आफताब अन्वर,	द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर (सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)
४	श्री. मिलींद होनाजी प्रधान,	श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा जि. गडचिरोली, (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली)
५	कु. रेखा गंगाधर गोकावार	लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद जि. नांदेड, (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)

६	श्री. विठ्ठल हरिभाऊ नागरे	विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद, (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
७	कु. डिम्पल कालिदास मकवाना	श्रीमती एम. एम. पी. शाह महाविद्यालय, माटुंगा, मुंबई, (एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई)
८	श्री. अरविंद प्रभाकर कायंदे,	कृषि महाविद्यालय, विद्यानगर, कोल्हापूर, (महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,)
९	श्री. विजय राजेंद्र केलेंकर	डी. टी. एस. एस. महाविद्यालय, मालाड, मुंबई, (मुंबई विद्यापीठ, मुंबई)
१०	श्री. प्रसाद बाळासाहेब जाधव,	टिएसएसएमचे भिवराबाई सावंत अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, न-हे, पुणे, (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)
११	कु. स्नेहल विनय चव्हाण,	कृषि महाविद्यालय, अकोला, (डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला)
१२	श्री. किसन लक्ष्मण गळगुंडे,	यशवंतराव मोहिते महाविद्यालय, एरंडवणे, पुणे, (भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे)
१३	कु. शुभांगी रमेश साकुरे,	जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा, (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर)
१४	कु. अॅन मेखा साजी,	पी. डी. हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंग, अंधेरी, पुर्व, मुंबई, (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)
१५	श्री. रेवनसिध्द विजय जवळेकर,	डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे
१६	श्री. विशाल तेजराव गवई,	स्व. भास्करराव शिगणे कला. प्रा. नारायणराव गावडे विज्ञान व आशाता गावडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखर्डा, (संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरवती)

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७२७१५१६५३८५०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ .अतुल साळुंके)

राज्य संपर्क अधिकारी/विशेष कार्य अधिकारी

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
५. संचालक, उच्च शिक्षण , पुणे
६. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई
७. शिक्षण संचालक, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई
९. सर्व विद्यापीठांचे कुलगुरु/कुलसचिव
- १०.कार्यक्रम सल्लागार, राष्ट्रीय सेवा योजना, भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय,
- ११.युवक कार्य व क्रीडा विभाग, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
- १२.संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
(दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे इत्यादिंच्या माध्यमाद्वारे यथोचित प्रसिध्दी देण्यासाठी)
- १३.सहाय्यक कार्यक्रम सल्लागार, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय केंद्र, पुणे
- १४.कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, सर्व विद्यापीठे
- १५.पुरस्कार निवड समितीचे सदस्य
- १६.पुरस्कार प्राप्त कार्यक्रम अधिकारी व त्यांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य
- १७.पुरस्कार प्राप्त विद्यार्थी
- १८.निवड नस्ती (साशि-७).